

श्वेतसर्षप (oder माष) DURGOTSAVAPADDHATI im ÇKDR. Die richtigere Schreibart ist °सस्य.

पञ्चशाख (पञ्चन् + शाखा) m. *Hand*, πέντοζον AK. 2, 6, 2, 32. H. 591. HALĀJ. 2, 356.

पञ्चशार्दूल (von पञ्चन् + शर्दू) m. N. eines fünf Jahre darstellenden Pañkâha PAÑKĀV. BR. 21, 14, 1. KĀTJ. ÇR. 23, 4, 3. TBR. 2, 7, 10, 1. 2. LĀTJ. 8, 10, 6. 9, 12, 10. MAÇ. 7, 11 in Verz. d. B. H. 73.

पञ्चशिव (पञ्चन् + शिवा) 1) adj. fünf Haarbüschel auf dem Kopfe habend (wie die Asketen) MBH. 7, 9575. 13, 7489. °शिखीकृत BHARTR. 1, 64. — 2) m. a) Löwe TAİK. 2, 5, 1. H. 1284. — b) N. pr. eines Sâmkhja-Lehrers, eines Schülers des Âsuri, MBH. 12, 7886. fgg. 11839. fgg. SĀMĀKĀK. 70. TATTVAS. 22. Verz. d. B. H. No. 206. 366. 638. 1143. fgg. BHĀG. P. 6, 15, 14. VĀJU-P. in Verz. d. Oxf. H. 52, b, 2. GAUDAP. zu SĀMĀKĀK. 1. WILSON, SĀMĀKĀK. S. 190. Vgl. COLEBR. Misc. Ess. I, 103. 114 (wo पञ्च° gedruckt ist). 230 fg. 260. 349. insbes. aber HALL in der Vorrede zu SĀMĀKĀKĀPRAV. 8. fgg. — c) N. pr. eines Dieners des Çiva KATHĀS. 7, 76. — d) N. pr. eines Gandharva (Jaksha Köppen I, 503) SCHIEFNER, Lebensb. 255 (25).

पञ्चशीर्ष (पञ्चन् + शी°) 1) adj. fünfköpfig: उरग N. 5, 5. — 2) m. N. pr. eines Berges BURN. Lot. de la b. I. 504.

पञ्चपुक्ता (पञ्चन् + पु°) adj. fünf weisse (Flecken) habend; m. ein best. giftiges Insect SUÇR. 2, 288, 7.

पञ्चप्रूणा (पञ्चन् + प्रू°) n. die fünf Çûraṇa (die Knolle von *Amorphophallus campanulatus* Bl.), zusammenfassende Bez. für fünf Knollengewächse: श्रयत्सपणीकाण्डीरमालाकन्दद्विप्रूरुषैः (d. i. प्रूणा und श्लेत° nach ÇKDR.) | कृते भवति योगो ऽयं पञ्चप्रूणासंज्ञकः || RĀĀAN. im ÇKDR. Könnte auch als adj. gefasst werden.

पञ्चशीरीषक (पञ्चन् + शी°) n. die fünf Dinge der *Acacia Sirissa* (शिरीष) HAM.: Blatt, Blüthe, Frucht, Rinde und Wurzel RĀĀAN. im ÇKDR.

पञ्चशैल (पञ्चन् + शैल) m. N. pr. eines Berges MĀRK. P. 55, 8.

पञ्चष (पञ्चन् + षष्°) adj. pl. fünf oder sechs VOP. 6, 22. BHARTR. 2, 27. RĀĀA-TAR. 5, 333. 464. समस्तपञ्चषपदा BHOĀ in SĀH. D. 255, 7.

पञ्चषष्ठ (vom folg.) adj. der 65ste MBH. 1. 3—9. 12—14 und HARIV. in den Unterschrr. der Adhjâja.

पञ्चषष्टि (पञ्चन् + ष°) f. fünfundsechzig MBH. in den Unterschrr. der 165sten Adhjâja.

पञ्चषष्टितम (vom vorherg.) adj. der 65ste MBH. 2 und R. in den Unterschrr. des Adhjâja und der Sarga.

पञ्चसन्न (पञ्चन् + स°) N. pr. einer Localität RĀĀA-TAR. 5, 155.

पञ्चसप्तत (vom folg.) adj. der 75ste MBH. 1. 3. 5—8. 12—14 und HARIV. in den Unterschrr. der Adhjâja.

पञ्चसप्तति (पञ्चन् + स°) f. fünfundsiebenzig MBH. in den Unterschrr. der 175sten Adhjâja.

पञ्चसप्ततितम (vom vorherg.) adj. der 75ste MBH. 2 und R. in den Unterschrr. des Adhjâja und der Sarga.

पञ्चसप्तन् (पञ्चन् + स°) fünfmal sieben, fünfunddreissig: °सप्तदिनात्मक (संगत) MĀRK. P. 76, 12.

पञ्चसायक (पञ्चन् + सा°) Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. No. 292.

पञ्चसिद्धातिका (von पञ्चन् + सिद्धान्त) f. Titel eines auf fünf älteren *Astronomien beruhenden* rein astronomischen Werkes des Varâhamihira, welches dieser selbst Karaṇa nennt, BHĀṬṬOPALA zu VARĀH. BRH. S. 1, 10. 2, Anf. 12, 23. 24, 5. Vgl. Journ. of the Am. Or. S. 6, 146. 421. °सिद्धान्त COLEBR. Misc. Ess. II, 353; sonst aber immer °सिद्धातिका, z. B. 387. 390. 409. 478.

पञ्चसिद्धाषधिक (von पञ्चन् + सिद्ध - श्रोषधि) adj. aus fünf bestimmten Heilkräutern bestehend: तैलकन्दमुधाकन्दक्रोडकन्दरुदतिका: | सर्पनेत्रयुता: पञ्चसिद्धाषधिकसंज्ञकः (wohl वर्ग: oder गण: zu ergänzen) || RĀĀAN. im ÇKDR. Hier wird °सिद्धाषधि: (m.) an den Anfang des Artikels gestellt; die grammatisch richtige Form °सिद्धाषधी giebt NIGH. PR. nach ders. Aut.

पञ्चसुगन्धक (पञ्चन् + सुगन्ध) n. eine Zusammenstellung fünf bestimmter wohlriechender Dinge: कुसुमानि लवङ्गस्य तथा कक्कोलकागुरो: | ज्ञातीफलानि कर्पूरमेतत्पञ्चसुगन्धकम् || ÇABDAK. im ÇKDR. कर्पूरकक्कोललवङ्गपुष्पगुवाकज्ञातीफलपञ्चकेन | समोशभागेन च योजितेन मनोहरं पञ्चसुगन्धकं स्यात् || RĀĀAN. im ÇKDR.

पञ्चसूत्री (पञ्चन् + सूत्र) f. die fünf Sûtra Verz. d. B. H. No. 1309.

पञ्चस्कन्धक (पञ्चन् + स्कन्ध) Titel eines Werkes BURN. Intr. 568.

पञ्चस्रोतस् (पञ्चन् + स्रो°) Fünfstrom, viell. = पञ्चनद् 1, b. MBH. 12, 7890. fg.

पञ्चस्वरा (पञ्चन् + स्वर Vocal) f. Titel eines von Pragâpatidâsavaidja verfassten Wahrsagebuchs ÇKDR.

पञ्चस्वरोद्दय (पञ्चन् - स्वर + उद्दय) m. Titel eines dem Rudra zugeschriebenen Werkes über Sternkunde GARUPA-P. im ÇKDR.

पञ्चस्वस्त्ययन (पञ्चन् + स्व°) Titel eines Werkes Ind. St. 1, 60.

पञ्चरुस्त (पञ्चन् + रुस्त) N. pr. einer Localität RĀĀA-TAR. 5, 24.

पञ्चहोतर s. u. होतर.

पञ्चहोत्र (पञ्चन् + होत्र) m. N. pr. eines Sohnes des Manu Rohita HARIV. 470:

पञ्चरुदतीर्थ (पञ्चन् - रुद + तीर्थ) n. N. pr. eines Wallfahrtsortes SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 73, b, 20.

पञ्चोश (पञ्चन् + श्रंश) m. ein Fünfstel VARĀH. BRH. S. 52, 25.

पञ्चातर (पञ्चन् + अतर) adj. fünfteilig VS. 9, 32. AIR. BA. 3, 12. ÇĀNEB. ÇR. 7, 27, 25. 9, 6, 2. P. 8, 2, 88, Sch. °शस् LĀTJ. 7, 7, 19.

पञ्चाख्यान (पञ्चन् + आख्यान) adj. aus fünf Erzählungen bestehend; als n. ein anderer Name für das Pañkâtantra BENFEY, PAÑKĀT. I, 36. Verz. d. Oxf. H. 125, a. °शास्त्र Z. d. d. m. G. 2, 338 (153). Auch पञ्चाख्यानक PAÑKĀT. 266, 4.

1. पञ्चाग्नि (पञ्चन् + अग्नि) im comp. die fünf heiligen Feuer (अन्वाहार्यपचन, गार्हपत्य, आरुवनीय, सभ्य, आवसथ्य) KAP. 4, 22. पञ्चाग्नाधान Schol. zu TBR. 63, 18. पञ्चाग्निविद्याप्रकरण n. Titel einer Schrift COLEBR. Misc. Ess. I, 326, N. 2.

2. पञ्चाग्नि (wie eben) adj. die fünf heiligen Feuer unterhaltend KĀTHOP. 3, 1. M. 3, 185 = MBH. 13, 4296. JĀĀN. 1, 221.

पञ्चाग्नित्व (von 1. पञ्चाग्नि) n. eine Verbindung von fünf Feuern (den Menschen in Brand versetzenden Leidenschaften, Zuständen) KĀTHĀS. 28, 32; vgl. 36, 87.